

शासकीय आश्रमशाळा, राणीगाव,
जि.अमरावती येथील व्यवसायिक प्रशिक्षण केंद्र
हे सावलीखेडा, ता.धारणी, जि.अमरावती येथे
स्थलांतरीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: क्र.व्यप्रके-२०१३/प्र.क्र.१७९/का-१२
मंत्रालय विस्तार, मुंबई-३२
तारीख: २४ जुलै, २०१३

वाचा :-

- १) शासन निर्णय क्रमांक: क्र.शाआशा-२००३/प्र.क्र.१०८/का-१३, दि.३०.०९.२००४.
- २) आयुक्त, आदिवासी विकास यांचे क्र.विकास-२०१२/व्हीटीसी स्थलांतर/का-३(७), दि.१८.०६.२०१३.

प्रस्तावना :-

केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतून शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये ११ व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरु करणेबाबत संदर्भ क्र. १ वरील विभागाच्या दि.३०.०९.२००४ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर ११ व्यवसाय प्रशिक्षण केंद्रांपैकी शासकीय आश्रमशाळा, राणीगाव, जि.अमरावती येथील व्यवसायिक प्रशिक्षण केंद्र हे सावलीखेडा, ता.धारणी, जि.अमरावती येथे स्थलांतरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

शासन निर्णय क्र.शाआशा-२००३/प्र.क्र.१०७/का-१३, दि.३०.०९.२००४ अन्वये केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतून शासकीय आदिवासी आश्रमशाळेत ११ व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आली आहेत. त्यापैकी धारणी प्रकल्पांतर्गत येणारी शासकीय आश्रमशाळा, राणीगाव, जि.अमरावती चा समावेश आहे. परंतु भौगोलिक व दळणवळणाच्या दृष्टीने सदर केंद्र विद्यार्थ्यांच्या सोयीचे नसून या परिसरात खेडेगावांची कमतरता असल्याने विद्यार्थी कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने सदर प्रशिक्षण केंद्र सावलीखेडा, ता.धारणी, जि.अमरावती येथे स्थलांतरीत करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. उर्वरीत सर्व अटी व शर्ती संदर्भ क्र १ वरील शासन निर्णयाप्रमाणेच राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०७२४१६२४१५६४२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

चं. ज. देशपांडे

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. मंत्री, आदिवासी विकास, यांचे खाजगी सचिव,
- २) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक,
- ३) अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती
- ४) प्रकल्प अधिकारी, ए.आ.वि.प्र., धारणी.
- ५) निवड नस्ती का. १२.